

an entertainment company

Regd. Office: Mukta House, Behind Whistling Woods Institute, Filmcity Complex, Goregaon (East), Mumbai - 400 065. Tel.: 022-3364 9400
Fax: 022-3364 9401 | Email: investorrelations@muktaarts.com



15th November, 2024

To,	To,
BSE Limited	National Stock Exchange of India Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,	Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Dalal Street, Mumbai – 400001	Bandra (East), Mumbai – 400051
Scrip Code: 532357 - EQ	Symbol: MUKTAARTS - EQ

Kind Attn: Corporate Relations Department

Dear Sir/Madam,

SUB: SUBMISSION OF NEWSPAPER CLIPPINGS OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED) FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed herewith extracts of newspaper advertisements published for dissemination of approved Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and half year ended 30th September, 2024 in Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi).

Kindly take the above information on your records.

Thanking you.

Yours faithfully, For **Mukta Arts Limited**

Hemal N. Pankhania Company Secretary & Compliance Officer

Encl. a/a

🔇 मुंबई लक्षदीप

Managing Director

भाजपच्या पाच पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम

पुणे, दि. १४ : विधानसभेच्या रणधुमाळीत अनेक पक्षांना धक्के बसू लागले आहेत. पुण्यातही भाजपला मोठा धक्का बसला आहे. हडपसर, वडगाव शेरी, धनकवडी भागातून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी ५ पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात पुण्यात घडलेल्या या राजकीय घडामोडीने चर्चाना उधळ आलं आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीपआबा तुपे, संमित्र सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अनिल तुपे हे हडपसर मतदार संघातील वडगाव शेरी येथील माजी नगरसेविका रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे, त्याचप्रमाणे धनकवडी परिसरातील सम ीर धनकवंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

PUBLIC NOTICE NOTICE IS HEREBY given to all or to whomsoever it may concern that my client MR. MAHESH KRISHNAN IYER is the only one legal heir left by LATE. MR. SUBRAMANIAM CHIDAMBARA KRISHNAN who died intestate on 13.08.2017, who was the lawful sole owner of the residential premises pearing Flat No. 12, Second Floor, Green Valley Co-operative Housing Society Limited, Goshala Road Mulund (West), Mumbai Maharashtra - 400080, having Share Certificate No. 32 bearing distinctive Nos. from 474 to 509 and there are no other legal heir left by the said deceased LATE. MR SUBRAMANIAM CHIDAMBARA KRISHNAN and his wife LATE. MRS. JANAKI KRISHNAN IYER also later on died intestate on 03.05.2019. I am nvestigating the title of the said Flat ence all persons claiming an adverse nterest in the said Flat or any part hereof howsoever are hereby required to make the same known to the undersigned at his office in office hours at Office No. 9, Sushila Apartment, S N. Road, Tambe Nagar, Mulund (W) Mumbai-400080. Mob:-9773578552 vithin 15 days from the date hereof failing which the title of my client MR MAHESH KRISHNAN IYER shall be presumed as clear and marketable, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived. Members of the public are requested to take the note of the same Dated this 15th day of November

> ADV. SHRI. DHAVAL T. KARIA **KARIA & ASSOCIATES**

ADVOCATE HIGH COURT

जाहीर नोटीस प्रबंधक /तिन्स/मु. उप./सुनावणी/२०२४/ अपिल क्र १३२/२०२४ जा. क्र. १९०३ श्री कृष्णा मागेता महाराणा, अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा अपिलिय प्राधिकारी, पूर्व उपनगरे चर्चगेट आणि ईतर अपिलार्थी श्री कृष्णा मागेता महाराणा,

यांनी अपर जिल्हाधिकारी तथा अपिलिय प्राधिकारी (अति/निष्का) पूर्व उपनगरे याच्या आदेशाविरुध्द महाराष्ट्रे झोपडपट्टी (सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास) १९७१ . अधिनियम कलम ३५ अंतर्गत नियम ७ (२(अ)) अन्वये तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे) आमचे कार्यालयात अपिल क्र. १३२/२०२४ दाखल केलेले आहे.

सदर अपिलाच्या अनुषगाने मा. तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे) यांचे न्यायालयासमोर **दिनाक १३ ११ २०२४** रोजी सुनावणी घेण्यात आली होती. सदर सुनावणों दरम्यान अपिलार्थी यांनी प्रतिवादी यांना नोटीस बजाविण्याचे निर्देश देण्यात आले होते त्याप्रमाणे अपिलार्थी यानी प्रतीवादी क्र. ३ रमा जुरिया महाराणा, याचा जो पत्ता दिला आहे त्या पत्यावर नोटीस प्रतिवादी याना बजावली होती. परंतु सदर प्रकरणी ते गैरहजर होते.

सदर अपिल प्रकरणी अपिलार्थी यांनी मा तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे) यांचे दालनात दाखल केलेल्या अपिला प्रतीवादी क्र ३ रमा जुरिया महाराणा, याचे म्हणणे ऐकण्यासाठी म्हणून **दिनांक** १७.१२.२०२४ रोजी सकाळी ११.०० **वाजता** तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे), पहिला मजला, जुने जकार घर,शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१ यांचे दालनात सुनावणी योजित केलेली आहे. सदर प्रकरण प्रतीवादी क्र. ३ रमा जुरिया महाराणा, यानी आपलेकडील मूळ कागदपत्रासह सुनावणी साठी उपस्थित राहणेसाठी सदरची जाहिर नोटीस देण्यात येत आहे. सदर सुनावणीस आपण उपस्थित न राहिल्यास आपणांस काहीही सांगावयाचे नाही, असे गृहित धरुन नियमानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. स्थळ : मुंबई शहर

दिनांक : १५/११/२०२४

सही/-(नदकुमार आर. साळवी) प्रबंधक तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे)

ठिकाण : मुंबई

देनांक : १४.११.२०२४

Date: November 14, 2024

Place: Mumbai

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमर्त रशिदा अझिम गाडिवाला या फ्लॅट क्र.२०३ २रा मजला, कपासी कॉटेज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड १३५, बझार रोड, वांद्रे, मुंबई-४०००५०, क्षेत्रफळ ९५४.६३ चौ.फु. तत्सम ८८.७२ चौ.मी. (कार्पेट क्षेत्र), जमीन सीटीएस क्र.ए/४५७ व ४५८, गाव वांद्रे, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा मेंबर्ड शहर व मुंबई उपनगर (सदर फ्लॅट) तसेच त्यातील सर्व करारनामा व दस्तावेजांच्या लाभांसह मालमत्तेचे संयुक्त मालक व ताबेदार आहेत. सर्व मुळ करारनामा व दस्तावेज हसनअली अब्दुल अली आणि सैफुद्दीन अब्दुल हसेन कॅपासी यांच्या नावे सदर जमीन/मैदानाचे सर्व भाग व खंड, बझार रोड व जमीन सीटीएस क्र.ए/५४७ व ५४८ तसेच त्यावरील संरचना, महापालिका वॉर्ड क्र.एचडब्ल्यु-२९२ एस, स्ट्रीट क्र.१३५, गाव वांद्रे, तालुका अंधेरी, नींदणी जिल्हा व उप-जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर (सदर जमीन व संरचना) तसेच**े हसनअली** अब्दल अली आणि सैफुद्दीन अब्दल हसेन कपासी यांच्या नावे सदर जमीन व संरचनेबाबत इतर मालकीत्व दस्तावेज आहेत. जे हरवले आहे व शोध घेऊनही सापडलेले नाही.

जर कोणा व्यक्तीस/कायदेशीर वारसदारास सदर जमीन व संरचना किंवा फ्लॅटबाबत कोणताही दावा, आक्षेप किंवा अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत आवश्यक कागदोपत्री पराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ता आणि) सोसायटीच्या कार्यालयात कळवावे. तदनंतर माझे अशील दय्यम प्रतींकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया पुप करतील आणि सदर सूचनेच्या दिवस समाप्तीनंतर प्राप्त कोणताही दावा विचारात न घेता उपरोत्त जमीन व संरचना किंवा फ्लॅटच्या विक्री प्रक्रिय माझे अशील पुर्ण करतील.

आज दिनांकीत १५ नोव्हेंबर, २०२४ राहुल नरेंद्र सिंग वकील उच्च न्यायालय दुकान क्र.६८, पवई प्लाझा, हिरानंदानी

गार्डन्स. पवर्ड. मंबई-४०००७६

CINEVISTA

CIN: L92130MH1997PLC107871

Regd. Office: 1, Silver Croft, Off TPS III, Junction of 16th & 33rd Road, Bandra West, Mumbai - 400050

Sr. No	PARTICULARS	01-Jul-24 30-Sep-24 Audited Standalone	01-Jul-23 30-Sep-23 Un-Audited Standalone	01-Apr-24 30-Jun-24 Un-Audited Standalone	01-Apr-24 30-Sep-24 Audited Standatione	01-Apr-23 30-Sep-23 Un-Audited Standalone	01-Apr-23 31-Mar-24 Un-Audited Standalone	01-Jul-24 30-Sep-24 Audited Consolidated	01-Jul-23 30-Sep-23 Un-Audited Consolidated	Un-Audited		30 Sep 23 Un Audited	01-Apr-23 31-Mar-24 Un-Audited Consolidated
	Total Income from Operations	10.93	75.52	3.82	14.75	43.03	87.09	10.93	75.52	3.82	14.75	82.16	87.12
	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(loss) for the period before tax	(193.39)	(103.19)	(157.30)	(350.69)	(383.33)	(658.09)	(193.42)	(103.21)	(157.32)	(350.74)	(383.36)	(658.31)
	(after exceptional and/or Extraordinary items)	(193.39)	(103.19)	(157.30)	(350.69)	(383.33)	(658.09)	(193.42)	(103.21)	(157.32)	(350.74)	(383.36)	(658.31)
4	Net Profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(193.39)	(103.19)	(157.30)	(350.69)	(383.33)	(749.76)	(193.42)	(103.21)	(157.32)	(350.74)	(383.36)	(749.98)
5	Total Comprehensive income for the year {Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)}												
6	Equity Share Capital												
7	(Face Value of Rs. 2/- per share) Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- per share)	1,148.73	1,148.73	1,148.73	1,148.73	1,148.73	1,148.73	1,148.73 29.54	, i	1,148.73 29.54	1,148.73 29.54	1,148.73 29.54	1,148.73
8 9	Reserves (exclusing Revaluation Reserve) Earnings per Share of Rs.2/- each (for continuing and discontinued operations)	(2,208.89)	(1,491.77)	(2,015.50)	(2,208.89)	(1,491.77)	(1,858.20)						(2,349.11)
	Basic: Diluted.			-			-	-	-	-	-		

The above is extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other disclosure requirements) Regulations.2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange website www.besindia.com and own.pscindia.com and on the Company website www.inscindia.com and on the Company website. FOR AND ON BEHALF OF BOARD OF DIRECTORS Sd/-PREMKRISHEN MALHOTRA Whole Time Direto DIN: 00065136

SGFRL

सुयोग गुरबक्सानी फ्युनिक्युलर रोपवेज लिमिटेड (सीआयएन: एल४५२०३एमएच२०१०पीएलसी२००००५)

नोंदणीकृत कार्यालय: १८, सुयोग इंडस्ट्रीयल इस्टेट, १ला मजला, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३. द्रः:०२२-२५७९५५१६/२५७७८०२९; ई-मेल:sgfrl@gmail.com, वेबसाईट:www.sgfrl.com

३० सप्टेंबर, २०२४ पर्यंत संपलेल्या अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित नफा व तोटा अहवाल (रु. शेकडा, नमुद केलेल्या व्यतिरिक्त) संपलेले अर्धवर्ष संपलेले वर्ष ३०.०९.२४ अलेखापरिक्षित ३१.०३.२३ लेखापरिक्षित 38.03.28 ३०.०९.२३ अलेखापरिक्षित 38.03.28 तपशील लेखापरिक्षित लेखापरिक्षित कार्यचलनातून उत्पन्न कार्यचलनातून महसूल 228084.928 ,202062.46 ११०९८१०.९३ 388683.48 १८००५६९.७५ इतर उत्पन्न २२२.५९४७ ४९९६.२७ ४६.२६ 4082.43 २००३.४५ एकूण उत्पन्न २२८१२६८.५८ ५२०७०७८.८६ ११०९८५७.१८ ६३१६९३६.०४ १८०२५७३.२० एकूण खर्च 22480E8.48 | 8EE2038.08 | ZE8230.04 4437988.28 8208683.06 अपवादात्मक व विशेष साधारण बाब व करपूर्वी नफा करपुर्व नफा (३-४) २४५६२६.४४ ७८३९७४.२० 69.053 २९५०७.०५ ५३८३४७.७६ कालावधीकरिता नफा/(तोटा) २७८३८९.९४ ३१३९१.२७ 3700.80 402839.88 ,५८५२७.७७ भरणा केलेले समभाग भांडवल ४८६२२२.२० २४८६२२२.२० २४८६२२२.२० २४८६२२२.२० २४८६२२२.२० समभाग भांडवलाचे दर्शनी मुल्य 90.00 90.00 90.00 90.00 90.00 उत्पन्न प्रतिभाग . मळ उत्पन्न प्रतिभाग २. सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग 9.99 0.08 2.08 2.24 0.93

१. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या अर्धवर्षाकरिता वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि १३ नोव्हेंबर, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसईकडे सादर करण्यात आले. सदर माहिती कंपनीच्या https://sgfrl.com वेबसाईटवर आणि बीएसईच्या https:// www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वरे सुयोग गुरबक्सानी फ्युनिक्युलर रोपवेज लिमिटेडकरित

> > सही/ व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००३२४१०१

ठिकाण: मुंबई

दिनांक: १३ नोव्हेंबर, २०२४

जीबी ग्लोबल लिमिटेड

(पूर्वीची मंधाना इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयएन : L17120MH1984PLC033553 नोंदणीकृत कार्यालय : १० वा मजला, देव प्लाझा, अंधेरी अग्निशमन केंद्राच्य समोर, एसव्ही रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई -४०० ०५८ दूर. : ०२२-४३५३ ९१९१ ई-मेल आयडी : cs@gbglobal.in वेबसाइट : www.gbgloble.in

दि. ३०.०९.२०२३ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या

	अले	खापरीक्षित	वित्तीय निष	कर्षांचा सार	रांश					
							(रक्कम रु.	लाखांत, उत्पन्न प्र	तिशेअर वगळता)	
			स्थ	ायी		एकत्रित				
			तिमाहीअखेर		वर्षअखेर		तिमाहीअखेर		वर्षअखेर	
अ. क्र.	तपशील	30-09-2028	३०-०६- २०२४	30-09-2023	38-03-5058	30-06-5058	३०−०६− २०२४	30-09-2023	38-03-5058	
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
१	एकूण उत्पन्न	४,४६३.०१	९,२६९.१६	५,१२०.०५	२८,१६८.५३	४,४६३.२८	९,२६९.५५	५,१५३.૦૭	२८,२०५.७३	
२	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	४१३.९१	५,७५१.४८	(१,१९८.३१)	३,३६०.४४	39.505	५,७१४.४०	(१,१६५.९९)	३,३३९.८०	
ş	करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपरचात) निव्वळ नफा/(तोटा)	४१३.९१	५,७५१.४८	(१,१९८.३१)	३,३६०.४४	३७८.६६	५,७१४.४०	(१,१६५.९९)	३,३३९.८०	
8	करपरचात कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपरचात) निव्वळ नफा/(तोटा)	₹0.0₹	५,६७५.८१	(१,१९८.३१)	४,०३८.८२	२७१.७८	५,६३८.४२	(१,१६५.९९)	४,०१८.४९	
ų	वर्षाकरिता नफा	३०१.८३	५,६७५.८१	(१,१९८.३१)	४,०३८.८२	२६६.५८	५,६३८.४२	(१,१६५.९९)	४,०१८.४९	
ξ	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	३०३.५२	५,६७७.५१	(१,२०६.७८)	४,०४५.६१	२६८.२७	५,६४०.१२	(१,१७४.४६)	४,०२५.२८	
b	समभाग भांडवल	५,००३.३१	५,००३.३१	५,००३.३१	५,००३.३१	५,००३.३१	५,००३.३१	५,००३.३१	५,००३.३१	
6	उत्पन्न प्रतिशेअर (रु.) (प्रत्येकी रु. १०/-)									
	प्रत्येकी रु. १०/- च्या अपवादात्मक बाबीपूर्व ईपीएस : मूलभूत व सौम्यीकृत	०.६०	११.३४	(२.४०)	۷.٥٥	0.43	११.२७	(२.३३)	٤.٥३	
	प्रत्येकी रु. १०/- च्या अपवादात्मक बाबीपश्चात ईपीएस :	252	99 3∨	(3 × 0)	(010	0 1.3	99 316	(2 22)	(03	

वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाकडे दाखल करण्यात आलेल्या दि ३०.०९.२०२४ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३०.०९.२०२४ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या वरील निर्देशित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट अर्थात www.bseindia.com व www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.gbglobal.in वर उपलब्ध आहे.

दि. ३०.०९.२०२४ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या वरील निष्कर्षांचे संचालक मंडळाच्या लेखागरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन व शिफारस करण्यात आली असून त्यानंतर संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि १४.११.२०२४ रोजी अयोजित सभेमध्ये सेबी (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ च्या अटीअंतर्गत त्यांना मंजरी टेण्यात आली आहे

वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ सहवाचन त्याअंतर्गत जारी संबंधित नियमांतर्गत विहित भारतीय लेखा मानकांनुसार (आयएनडी एएस) तयार करण्यात आले आहेत. गत कालावधीकरितार्च

जीबी ग्लोबल लिमिटेड करित देव ठक्कर **KIDUJA INDIA LIMITED**

Registered Office: 127-B, Mittal Tower, Nariman Point, Mumbai 400 021, INDIA CIN: L72200MH1985PLC038019 | Email: kiduja.info@gmail.com | Web: www.kiduja.com EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPT, 2024

Sr.			Quarter Ended	Į	Half Yea	ar ended	Year Ended
No.	Particulars Particulars	30.09.2024 (Unaudited)	30.06.2024 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	1,105.91 1,105.91 1,105.91 171.50	31.03.2024 (Audited)
1	Total Revenue	1,038.25	883.31	1,032.93	1,921.56	1,495.15	4,502.69
2	Profit / (Loss) Before Tax	608.51	541.51	798.00	1,150.02	1,105.91	3,394.03
3	Profit / (Loss) After Tax	608.51	541.51	798.00	1,150.02	1,105.91	3,394.03
4	Total Comprehensive Income	608.51	541.51	798.00	1,150.02	1,105.91	3,394.03
5	Equity Share Capital	240.00	240.00	171.50	240.00	171.50	200.00
6 7	Other Equity (as shown in the balance sheet of previous year) Earnings Per Share (before and After extraordinary items) (of Rs.10/- each):	-	-	-	-	-	(2,240.42)
	(a) Basic	25.32	26.44	46.53	56.11	64.48	197.63
	(b) Diluted	25.32	26.44	46.53	56.11	64.48	160.30
NO	Tr. The chave is an extract of the detailed for	mat of Overton	0 Half Vaarly	Financial Dec	ulta filad with	the Cteal Fue	banaa unda

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarter & Half Yearly Financial Results filed with the Stock Exchange unde Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the BSE website (www.bseindia.com) and on Company's website (www.kiduja.com)

For and on behalf of the Board of Directors of KIDUJA INDIA LIMITED Place: Mumbai Ashish D. JAIPURIA Date: 14th November, 2024

SKY GOLD LIMITED

CIN NO. L36911MH2008PLC181989 Regd. Office: D-222/2 TTC Industrial Area, MIDC Shirawane Navi Mumbai - 400706 Statement of Un-audited Standalone Financial Results For the Quarter and Half Year ended 30th September 2024

Sr.	5		Quarter ended		Half Yea	r Ended	Year ended
No.	Particulars	30-09-2024 (Un-audited)	30-06-2024 (Un-audited)	30-09-2023 (Un-audited)	30-09-2024 (Un-audited)	30-09-2023 (Un-audited)	31-03-2024 (Audited)
1	Total Income from operations	73,696.53	72,426.18	39,686.21	146,122.72	77,337.55	174,922.37
2	Net Profit/(Loss) for the period (before tax,						
	Exceptional and/or Extraordinary items)	4,506.29	2,845.03	974.70	7,351.32	2,400.68	5,408.83
3	Net Profit/(Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary Items)	4,506.29	2,845.03	974.70	7,351.32	2,400.68	5,408.83
4	Net Profit/(Loss) for the period after tax	3,588.66	2,122.85	726.66	5,711.51	1,793.84	4,048.11
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit/(Loss) for the period						
	(after tax) and Other Comprehensive Income						
	(after tax)]	2,506.68	3,002.50	331.64	5,509.18	1,688.28	3,900.37
6	Equity Share capital	-	-	-	-	-	1,323.72
	Earning Per Share (EPS) on Face Value ₹ 10/-						10.00
	(a) Basic	33.74	16.04	6.76	55.29	16.70	35.18
	(b) Diluted	33.43	15.97	6.76	54.86	16.70	35.03

Additional information on Un-audited Standalone Financial Results is as follows

							(Rs. In lakhs)
Sr.	5		Quarter ended		Half Yea	r Ended	Year ended
No.	Particulars	30-09-2024 (Un-audited)		30-09-2023 (Un-audited)		30-09-2023 (Un-audited)	
1	Total Income from operations	73,696.53	72,426.18	39,686.21	146,122.72	77,337.55	174,922.37
2	Profit before tax	4,506.29	2,845.03	974.70	7,351.32	2,400.68	5,408.83
3	Profit after tax	3,588.66	2,122.85	726.66	5,711.51	1,793.84	4,048.11

(a) The above is an extract of the detailed format of Un-audited Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-audited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2024 available on the websites of the Stock Exchanges NSE website (URL: https://www.nseindia.com), BSE Limited website (URL: https://www.bseindia.com) and on the website of the Company (URL: https://www.skygold.co.in).

(b) In compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the above Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended 30th September 30 2024, have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on 13th November 2024, and have beer subjected to the limited review by the statutory auditors of the Company.

c) The figures for the quarter ended 31st March 2024 are balancing figures between the audited figures of the full financial and the published year-to-date figures up to the end of the third quarter of the previous financial year which are subjected to limited review Statement of Un-audited Consolidated Financial Results For the Quarter and Half Year ended 30th September 2024

Sr.			Quarter enuet		naii iea	ii ciiucu	rear enueu
No.	Particulars	30-09-2024 (Un-audited)	30-06-2024 (Un-audited)	30-09-2023 (Un-audited)	30-09-2024 (Un-audited)	30-09-2023 (Un-audited)	31-03-2024 (Audited)
1	Total Income from operations	78,859.69	72,426.18	39,686.21	151,285.88	77,337.55	174,922.37
2	Net Profit/(Loss) for the period (before tax,						
	Exceptional and/or Extraordinary items)	4,618.61	2,845.03	974.70	7,463.64	2,400.68	5,408.83
3	Net Profit/(Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary Items)	4,618.61	2,845.03	974.70	7,463.64	2,400.68	5,408.83
4	Net Profit/(Loss) for the period after tax	3,671.22	2,122.85	726.66	5,794.07	1,793.84	4,048.11
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit/(Loss) for the period						
	(after tax) and Other Comprehensive Income						
	(after tax)]	2,681.00	3,002.50	331.64	5,683.50	1,688.28	3,900.37
6	Equity Share capital	-	-	-	-	-	1,323.72
	Earning Per Share (EPS) on Face Value ₹ 10/-						10.00
	(a) Basic	34.58	16.04	6.76	56.13	16.70	35.18
	(b) Diluted	34.26	15.97	6.76	55.70	16.70	35.03
Δι	Iditional information on IIn-audited Consolic	lated Financi	al Results is	as follows:			(De la lalaba)

AU	iaitional information on Un-audited Consolic	iated Financi	ai nesuits is	as ioliows:			(Rs. In lakhs)
Sr.	5		Quarter endec	l	Half Yea	ar Ended	Year ended
No.	Particulars	30-09-2024 (Un-audited)	30-06-2024 (Un-audited)			30-09-2023 (Un-audited)	31-03-2024 (Audited)
1	Total Income from operations	78,859.69	72,426.18	39,686.21	151,285.88	77,337.55	174,922.37
2	Profit before tax	4,618.61	2,845.03	974.70	7,463.64	2,400.68	5,408.83
3	Profit after tax	3,671.22	2,122.85	726.66	5,794.07	1,793.84	4,048.11
	Sr. No.	Sr. No. Particulars 1 Total Income from operations 2 Profit before tax	Particulars 30-09-2024 (Un-audited) 1 Total Income from operations 78,859.69 2 Profit before tax 4,618.61	Particulars Quarter ender 30-09-2024 30-06-2024 (Un-audited) (Un-audited)	No. Particulars Quarter ended 30-09-2024 30-06-2024 30-09-2023 (Un-audited) (Un-audited) (Un-audited) (Un-audited) (Un-audited) 1 Total Income from operations 78,859.69 72,426.18 39,686.21 2 Profit before tax 4,618.61 2,845.03 974.70 2,845.03 2,845.	No. Particulars Quarter ended Half Yet	Particulars Particulars

(a) The above is an extract of the detailed format of Un-audited Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-audited Financial Results for the guarter and half year ended 30th September, 2024 available on the websites of the Stock Exchanges NSE website (URL: https://www.nseindia.com), BSE Limited website (URL: https://www.bseindia.com) and on the website of the Company (URL: https://www.skvgold.co.in)

In compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the above Unaudited Consolidated Financial Results for the quarter and half year ended 30th September 30 2024, have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on 13th November 2024, and have been subjected to the limited review by the statutory auditors of the Company.) The figures for the quarter ended 31st March 2024 are balancing figures between the audited figures of the full financial and the

published year-to-date figures up to the end of the third quarter of the previous financial year which are subjected to limited review

For and on behalf of the Board Mangesh Ramesh Chauhan

(Rs. In lakhs

Place : Navi Mumbai Date: 15th November 2024

Managing Director & CFO DIN No: 02138048



MUKTA ARTS LIMITED

CIN:L92110MH1982PLC028180

Regd. Office: Mukta House, Behind Whistling Woods Institute, Filmcity Complex,

Goregaon (East), Mumbai- 400 065.Tel. No. (022) 33649400. Website: www.muktaarts.com

Statement of Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2024

(Rs in lakhs)

Particulars			Stand	dalone					Conso	lidated		
	For	the quarter e	nded	For the half	f year ended	Year Ended	For the quarter ended For the			For the half	f year ended	Year Ended
	September 30, 2024 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	June 30, 2024 (Unaudited)	September 30, 2024 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	September 30, 2024 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	June 30, 2024 (Unaudited)	September 30, 2024 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)
Total income from operations (net)	331.84	764.76	701.74	1,033.58	1,117.60	2,751.59	3,517.62	6,110.22	3,876.81	7,394.44	10,152.78	19,454.68
Net Profit / (Loss) (before tax, Exceptional items)	81.19	317.31	109.41	190.60	455.34	1,133.38	(375.91)	457.83	(666.80)	(1,042.70)	(37.92)	(636.72)
Net Profit / (Loss) before tax, (after Exceptional items)	81.19	317.31	109.41	190.60	455.34	1,133.38	(375.91)	457.83	(666.80)	(1,042.70)	(37.92)	(636.72)
Net Profit / (Loss) for the period after tax												
(after Exceptional items)	76.70	254.82	98.40	175.10	394.03	1,043.67	(373.14)	414.20	(670.57)	(1,043.70)	(60.60)	(669.10)
Total Comprehensive Income for the period												
(Comprising Profit for the period (after tax)												
and other Comprehensive Income (after tax)	76.70	254.82	98.40	175.10	487.05	1,045.92	(371.37)	432.17	(678.37)	-	51.81	(658.57)
Equity share captital (In Rs.)	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000
Earnings Per Share (of Rs. 5/- each) Basic & Diluted:	0.34	1.13	0.44	0.78	2.16	4.58	(1.64)	1.91	(3.00)	(4.65)	0.23	(2.92)
Note:		1	1	1	1	1	1	1	1	1	I	1

1) The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format

of the Financial Results are available on the webiste of the Company at www.muktaarts.com and on BSE Limited at www.bseindia.com and on NSE Limited at www.nseindia.com. 2) The above results were reviewed and recommended by Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on November 14, 2024.

3) These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent possible.

For Mukta Arts Limited

For and on behalf of Board of Directors

Rahul Puri

Managing Director DIN: 01925045 **FINANCIAL EXPRESS**



Transpek Transpek Industry Limited

Registered Office: 4th Floor, Lilleria 1038, Gotri - Sevasi Road, Vadodara - 390021. Tel: 0265 - 6700300 Email: secretarial@transpek.com Website: www.transpek.com

CIN: L23205GJ1965PLC001343

1 2 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1	72	1	Standalor	ne (Rs. In Lakhs)	9				Consolidated	(Rs. In Lakhs)		
PARTICULARS	Quarter ended 30th Sept., 2024 (Unaudited)	Quarter ended 30th June, 2024 (Unaudited)	Quarter ended 30th Sept., 2023 (Unaudited)	Half Year ended 30th Sept., 2024 (Unaudited)	Half year ended 30th Sept., 2023 (Unaudited)	Year ended 31st March, 2024 (Audited)	Quarter ended 30th Sept., 2024 (Unaudited)	Quarter ended 30th June, 2024 (Unaudited)	Quarter ended 30th Sept., 2023 (Unaudited)	Half year ended 30th Sept., 2024 (Unaudited)		Year ended 31st March, 2024 (Audited)
Revenue from Operations	16,269.65	15,186.07	12,093.56	31,455.72	28,309.89	57,962.68	16,269.65	15,186.07	12,093.56	31,455.72	28,309.89	57,962.68
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,189.45	1,166.38	556.02	2,355.83	2,681.50	5,551.60	1,189.36	1,166.25	555.94	2,355.61	2,681.36	5,551.24
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,189.45	1,166.38	556.02	2,355.83	2,681.50	5,551.60	1,189.36	1,166.25	555.94	2,355.61	2,681.36	5,551.24
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	955.20	929.03	299.44	1,884.23	1,884.49	3,856.25	955.11	928.90	299.36	1,884.01	1,884.35	3,855.89
Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	10,807.38	1,565.81	2,583.79	12,373.20	4,437.46	10,211.92	10,807.29	1,565.68	2,583.71	12,372.97	4,437.32	10,211.55
Equity Share Capital	558.56	558.56	558.56	558.56	558,56	558,56	558.56	558.56	558.56	558.56	558.56	558,56
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	2	84	S40	-		66,781.85	_	_		-	-	66,780.56
Earnings Per Share (of Rs.10/- each)												
Basic & Diluted (Rs.)	17.10	16.63	5.36	33.73	33.74	69.04	17.10	16.63	5.36	33.73	33.74	69.03

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results is available on the Company's website at www.transpek.com and the Stock Exchange's Website at www.bseindia.com

For TRANSPEK INDUSTRY LIMITED Date: November 13, 2024 Place: Vadodara



MUKTA ARTS LIMITED

CIN:L92110MH1982PLC028180

Regd. Office: Mukta House, Behind Whistling Woods Institute, Filmcity Complex,

Goregaon (East), Mumbai- 400 065.Tel. No. (022) 33649400. Website: www.muktaarts.com

Statement of Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2024

	Otatement	or otaridator		autou i iiiuii	Ciai i (Coaito	TOT THE QUAL		Tour criaca	oo ocpici	11501, 2024		(Rs in lakhs)
Particulars			Stand	lalone					Conso	lidated		
	For	the quarter en	nded	For the half	year ended	Year Ended	For	the quarter e	nded	For the half	year ended	Year Ended
	September 30, 2024 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	June 30, 2024 (Unaudited)	September 30, 2024 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	September 30, 2024 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	June 30, 2024 (Unaudited)	September 30, 2024 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)
Total income from operations (net)	331.84	764.76	701.74	1,033.58	1,117.60	2,751.59	3,517.62	6,110.22	3,876.81	7,394.44	10,152.78	19,454.68
Net Profit / (Loss) (before tax, Exceptional items)	81.19	317.31	109.41	190.60	455.34	1,133.38	(375.91)	457.83	(666.80)	(1,042.70)	(37.92)	(636.72)
Net Profit / (Loss) before tax, (after Exceptional items)	81.19	317.31	109.41	190.60	455.34	1,133.38	(375.91)	457.83	(666.80)	(1,042.70)	(37.92)	(636.72)
Net Profit / (Loss) for the period after tax												
(after Exceptional items)	76.70	254.82	98.40	175.10	394.03	1,043.67	(373.14)	414.20	(670.57)	(1,043.70)	(60.60)	(669.10)
Total Comprehensive Income for the period												
(Comprising Profit for the period (after tax)												
and other Comprehensive Income (after tax)	76.70	254.82	98.40	175.10	487.05	1,045.92	(371.37)	432.17	(678.37)	-	51.81	(658.57)
Equity share captital (In Rs.)	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000
Earnings Per Share (of Rs. 5/- each) Basic & Diluted:	0.34	1.13	0.44	0.78	2.16	4.58	(1.64)	1.91	(3.00)	(4.65)	0.23	(2.92)

- 1) The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format
- of the Financial Results are available on the webiste of the Company at www.muktaarts.com and on BSE Limited at www.bseindia.com and on NSE Limited at www.nseindia.com. 2) The above results were reviewed and recommended by Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on November 14, 2024.
- 3) These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent possible. For Mukta Arts Limited

For and on behalf of Board of Directors

BIMAL V. MEHTA MANAGING DIRECTOR

DIN: 00081171

Sd/-Rahul Puri **Managing Director** DIN: 01925045

(Rs. in Lakhs)

Date: November 14, 2024 Place: Mumbai

izmo Itd. Driving **Profits**







Operating Revenue Up 31%*

Net Profit Up 255%**

Un-Audited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th Sep. 2024

Statement of Consolidated Un-audited Financial Results for the Quarter ended 30-09-2024

01			Quarter Ended		riali rea	rEnded	Toal L	inaea
SI. No.	Particulars	Un-Audited 30.09.2024	Un-Audited 30.06.2024	Un-Audited 30.09.2023	Un-Audited 30.09.2024	Un-Audited 30.09.2023	Audited 31.03.2024	Audited 31.03.2023
1	Revenue from Operations	5,855.26	4,758.01	4,475.52	10,613.27	8,624.68	18,674.83	15,382.69
2	Other Income	3,140.63	78.44	75.48	3,219.07	176.37	334.27	353.18
3	Total Income	8,995.89	4,836.45	4,551.00	13,832.34	8,801.05	19,009.10	15,735.87
4	Profit/(Loss) for the period	2,990.45	602.75	511.94	3,593.20	1,013.03	2,605.06	2,001.64
5	Total other Comprehensive Income	- 5	74		(8)		10.18	4.25
6	Total Comprehensive Income for the Period	2,990.45	602.75	511.94	3,593.20	1,013.03	2,615.24	2,005.89
7	Paid-up Equity Share Captial (Face value Rs.10/- per share)	1,414.80	1,414.80	1,342.19	1,414.80	1,342.19	1,411.36	1,339.16
8	Reserves	32,959.56	29,884.84	27,026.81	32,959.56	27,026.81	29,233.89	25,951.88
9	Earnings Per Share (Face of share at Rs.10/- each)(not Annualised)							
	(a) Basic	21.14	4.27	3.81	25.40	7.55	19.30	14.96
	(b) Diluted	21.14	4.27	3.81	25.40	7.55	19.30	14.96

Statement of Stand alone Un-audited Financial Results for the Quarter ended 30-09-2024

Year Ended Quarter Ended Half Year Ended **Particulars Un-Audited Un-Audited Un-Audited Un-Audited Audited** Audited **Un-Audited** 30.09.2024 30.06.2024 30.09.2023 30.09.2024 30.09.2023 31.03.2024 31.03.2023 1,207.00 1,092.74 1,053.35 2,299.74 1,990.64 4,261.94 3,458.42 Revenue from Operations Other Income 3,079.97 24.62 31.53 3,104.59 54.45 113.50 92.09 **Total Income** 4,286.97 1,117.36 1,084.88 5,404.33 2,045.09 4,375.44 3 3,550.51 4 Profit/(Loss) for the period 2,405.92 8.44 1.63 2,414.36 8.88 19.07 17.20 10.18 4.25 Total other Comprehensive Income 6 Total Comprehensive Income for the Period 2,405.92 8.44 1.63 2,414.36 8.88 29.25 21.45 Paid-up Equity Share Captial 1,414.80 1,414.80 1,342.19 1,414.80 1,342.19 1,411.36 1,339.16 (Face value Rs.10/- per share) Reserves 19,042.59 16,552.40 15,870.51 19,042.59 15,870.51 16,495.75 15,799.73 Earnings Per Share (Face of share at Rs.10/- each)(not Annualised) 0.06 0.01 17.06 0.07 0.14 0.13 17.01 0.06 0.01 17.06 0.07 0.14 (b) Diluted 0.13 See accompanying notes to the Financial Results.

10. Previous period figures have been re-grouped/reclassifed wherever necessary to conform to the current period presentation.

The above is an extract of the detailed format of Financial Results for the Q2 & HYE 30.09.2024 filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015. The complete format of Financial Results is available on the Stock Exchange websites at www.bseindia.com, www.nseindia.com and also on Company's website at www.izmoltd.com.

Notes to Financial Results:

- 1. The above un-audited results for Q2 and half year ended 30th September, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 13-11-2024.
- 2. Limited Review of the above results has been carried out by the Auditors.
- 3. Investors Grievances during the quarter: Received Nil, Attended Nil, Pending Nil.
- 4. The company added more than 100 clients in the US market for its izmocars and Frogdata AI product suites. This shows that the client addition continues to remain on a strong trajectory.
- 5. In Europe including the UK, 46 new clients were added. New client addition in Europe is much higher than the previous year. 6. Increase in Share capital by Rs. 3.44 lakhs during HY ended 30.09.2024 is on account of allotment of ESOP shares (34,400 shares)
- to eligible employees. 7. Employee benefit expenses for the half year ended 30th Sept'24 includes Rs.132.48 lakhs (Previous HYE 30.09.23 Rs.61.90 lakhs)
- expenses recognised on account of Stock option offered to employees under ESOP Schemes, recognised over the vesting period.
- 9. The Company has collected US\$ 149K (Rs.1.25 Crores) from several companies towards image copyright infringement charges during period. This is part of the other income. This is a result of legal action taken by the company against several large
- international media companies using izmo's automotive images illegally. "In Q2-FY 24-25, as compared to same quarter of PY, at consolidated level. **In HY ended 30.09.2024, as compared to same HY ended of PY, at consolidated level.

8. Other Income includes Rs.30.53 Crores profit on sale of property held at Whitefield by izmo Ltd.

Place: Bengaluru

Date: 13th November, 2024

11. The Company operates in one reportable segment only.

For and on behalf of the Board

sd/-

Sanjay Soni Managing Director

DIN: 00609097 Flat No. 9, Prestige Casablanca Apt. Airport Road, Bengaluru - 560017

#177/2C, Bilekahalli Industrial Area, Off Bannerghatta Road, Bengaluru-560 076 Ph: +91 80 67125400, Fax: +91 80 67125408 www.izmoltd.com CIN: L72200KA1995PLC018734

























